

राज्यातील भूमीपुत्र बेरोजगारांना नोक-या  
मिळाव्यात यासाठी अपर मुख्य सचिव यांचे  
अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करणेबाबत..

**महाराष्ट्र शासन**

रोजगार व स्वयंरोजगार विभाग,  
शासन निर्णय क्रमांक: रोस्वरो-२००७/प्र.क्र.२७४/रोस्वरो-१,  
नवीन प्रशासन भवन, १४ वा मजला,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक :- २२ नोव्हेंबर, २००७.

**शासन निर्णय :-**

राज्यातील बेरोजगारांची वाढती संख्या, त्यांना अनेक वर्षे प्रतिक्षा करूनही नोक-या न मिळणे, परराज्यातील बेरोजगारांचे नोक-यांवरील अतिक्रमण त्यामुळे स्थानिक बेरोजगारांमध्ये निर्माण झालेला असंतोष याबाबत विधान मंडळात वेळोवेळी उपस्थित होणा-या चर्चा व विधान मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात चर्चेच्या वेळी दिलेले आश्वासन विचारात घेऊन भूमीपुत्र बेरोजगारांना नोक-या मिळाव्यात यासाठी विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी अपर मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली अभ्यासगट निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

२. अभ्यासगटाची रचना पुढीलप्रमाणे राहिल :-


- |   |            |
|---|------------|
| १. अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग,        | अध्यक्ष    |
| २. अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग,           | सदस्य      |
| ३. प्र.सचिव (उद्योग), उद्योग, उर्जा व कामगार विभाग, | सदस्य      |
| ४. प्र.सचिव (कामगार), उद्योग, उर्जा व कामगार विभाग  | सदस्य      |
| ५. प्र.सचिव, रोजगार व स्वयंरोजगार विभाग             | सदस्य      |
| ६. आयुक्त, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय           | सदस्य      |
| ७. उप सचिव, रोजगार व स्वयंरोजगार विभाग,             | सदस्य सचिव |

(कृ.मा.प.)

३. अभ्यासगटाने आपला अहवाल दोन महिन्यात शासनास सादर करावा.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या (<http://www.maharashtra.gov.in>) वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २००७१०३११७४१४३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,



(वि.रा.शिरसाट)

शासनाचे उप सचिव

प्रत -

१. मा. राज्यपालांचे सचिव
२. मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
३. मा. उपमुख्यमंत्र्यांचे सचिव
४. सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मा. मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई.
७. महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई (२ प्रतीत)
८. सर्व मंत्रालयीन विभाग.
९. आयुक्त, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, कोकण भवन, नवी मुंबई.
१०. रोजगार व स्वयंरोजगार विभागातील सह सचिव/उपसचिव/अवर सचिव/सर्व कक्ष अधिकारी.
११. रोजगार व स्वयंरोजगार विभागातील सर्व कार्यासने.
१२. निवड नस्ती/रोस्वरो-१.